

संचालक, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे या
पदाची श्रेणी वाढ करणे बाबत....

महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग,

शासन निर्णय क्रमांक : आस्था-१००३/ प्र.क्र. १०/ का.१५,
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.

दिनांक : २३ एप्रिल, २००९

- वाचा : १) शासन निर्णय, समाजकल्याण, सांस्कृतिक कार्य, क्रिडा विभाग, क्र. टीआरआय-११००/ ३१५५/का.१,
दिनांक १४.८.१९७५ मंत्रालय, मुंबई-३२
- २) सामान्य प्रशासन विभाग, अर्ध शासकीय पत्र क्रमांक. एडओ-११००/१०/२०००/दहा, दिनांक ७
ऑगस्ट, २०००.
- ३) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्रमांक. आस्था-१००३/प्र.क.१०/का.१५, दिनांक
२३.३.२००९

शासन निर्णय :- प्रस्तावनेतील अ.क्र. १ येथील दिनांक १४.८.१९७५ रोजीच्या शासन निर्णयान्वये आदिवासी
संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या आस्थापनेवर संचालकाचे पद निर्माण करण्यात आले होते. या पदावर भारतीय
प्रशासन सेवेतील निवडूश्रेणीतील अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते. तथापि, सामान्य प्रशासन विभागाने दिनांक
७.८.२००० रोजीच्या अर्ध शासकीय पत्राने भारतीय प्रशासन सेवेतील अधिकालीक वेतन श्रेणीतील अधिकाऱ्यांची
नियुक्ती केल्याने "संचालक", आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे या पदाचे "आयुक्त", आदिवासी
संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे या पदात रूपांतर करणे व सरद पदाची श्रेणीवाढ करण्याचा प्रस्ताव शासनाच्या
विचाराधिन होता.

२. वरील प्रस्तावावर शासनाने निर्णय घेतला असून वर नमूद केलेल्या दिनांक २३.३.२००९ रोजीच्या शासन
निर्णयान्वये "संचालक" या पदाचे "आयुक्त" आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे असे पदनाम केले
आहे. परिणामी सदर पद दिनांक ७ ऑगस्ट, २००० पासून रु.३८४००-५००-२२४०० या अधिकालीक
वेतनश्रेणीत श्रेणीउच्चत करण्यात येत आहे, तथापि हे रूपांतर कायम स्वरूप राहणार नसून सदर पदावर भविष्यात
भारतीय प्रशासन सेवेतील ज्या श्रेणीतील अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल त्याप्रमाणे सदर पद परिस्थितीप्रमाणे
श्रेणीअवनत व श्रेणीउच्चत होईल.

३. हा शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग व वित्त विभागाच्या सहमतीने व वित्त विभाग अनौ.संदर्भ
क्रमांक २८०/सेवा-१०, दिनांक १७.४.२००९ अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार नावाने,

(अ. ना. कुलकर्णी)
कार्यासन अधिकारी

23 मा २००९

५

प्रती
मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.

२३/८/२००९

1/2/1

- ✓ अप्रमुख्य सचिव (सेवा) सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ✓ अग्रवाल, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.
- ✓ विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे.
- ✓ आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे
- ✓ अधर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे, नाशिक, अमरावती, नागपूर.
- ✓ व्यापारपकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादीत, नाशिक.
- ✓ अदिवासी विकास विभागातील सह/उप सचिव.
- ✓ जिल्हा कोषागार अधिकारी, पुणे.
- ✓ निवड नस्ती. का. १५